

स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता
प्रयोजनांसाठी वर्गीकृत शहरे/गावे यांचे
पुनर्वर्गीकरण. . . .

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक घभाभ. १०९३/७६/सेवा-५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ सप्टेंबर १९९३

पहा.—(१) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर. १२८७/६४३/सेवा-१०, दिनांक २५ एप्रिल, १९८८.

(२) शासन शुल्कपत्र वित्त विभाग क्रमांक घभाभ. १०९०/प्र. क्र. २३४/सेवा-५, दिनांक १४ जानेवारी १९९१.

शासन निर्णय

स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता अनुज्ञेयतेसाठी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक वेपूर. १२८७/६४३/सेवा-१०, दिनांक २५ एप्रिल १९८८ सोबत 'जोडपत्र-१अ' व 'जोडपत्र-१ब' मध्ये वर्गीकृत शहरे/गावे यांची यादी दिली आहे. या यादीला सन १९९१ च्या लोकसंख्येच्या आधारे सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन असा आदेश देत आहे की, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक वेपूर. १२८७/६४३/सेवा-१०, दिनांक २५ एप्रिल १९८८ सोबतची 'जोडपत्र-१अ' व 'जोडपत्र-१ब' रद्द समजली जावीत. त्याऐवजी आता, त्या शासन निर्णयासोबतची सुधारित 'जोडपत्र-१अ' व 'जोडपत्र-१ब' सोबत दिल्याप्रमाणे असतील. तसेच शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक वेपूर. १२८७/६४३/सेवा-१०, दिनांक २३ एप्रिल १९८८ मधील स्थानिक पूरक भत्ता अनुज्ञेयतेसाठीच्या तक्ता क्रमांक ९ मधील वर्गीकरणात विर्भिदिष्टपणे दर्शविण्यात आलेल्या शहरांच्या नावामध्ये सोबतच्या "जोडपत्र-१अ" वर्गीकरणानुसार बदल करण्यात आला आहे असे समजले जावे.

३. शासन असाही आदेश देत आहे की, या शासन निर्णयान्वये घरभाडे भत्त्याच्या प्रयोजनासाठी "क" वर्ग शहर म्हणून कामठी (ना.स.) च्या पुनर्वर्गीकरणानंतरही कामठी नागरी समूह क्षेत्रातील कामठी (एम) व कामठी (छावणी) या भागातील कार्यालयात काम करण्याच्या शासकीय कर्मचाऱ्याना "व-१" दर्जाच्या शहराप्रमाणे पुढील आदेश होईपर्यंत स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता मिळत राहील. परंतु कामठी नागरी समूह क्षेत्रातील (१) कळान पिंपरी (सी.टी.), (२) काढ्री (सी.टी.), (३) टेकाड (सी.टी.) या भागातील शासकीय कर्मचाऱ्याना "क" वर्ग शहराप्रमाणे घरभाडे भत्ता अनुज्ञेय असेल. स्थानिक पूरक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

४. शासन असाही आदेश देत आहे की, सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच कृषि व कृषितर विद्यापीठातील व तसेच लग्न महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मध्या. १९८६/३९४/सेवा-१०, दिनांक १८ ऑगस्ट १९८६ मधील परिच्छेद ६ मध्ये उल्लेखिलेले इतर कर्मचारी द्यांना सध्याचा स्थानिक पूरक भत्त्याची व घरभाडे भत्त्याची योजना लागू असल्यास, त्यांना सदरहू आदेश लागू असतील.

५. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पचायत समित्या अधिनियम, १९६९ (सन १९६२ चा अधिनियम, क्रमांक ५) च्या कलम २४८ च्या परंतुकांच्ये प्रदान केलेले अधिकार व त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदांच्या पूर्णकालिक कर्मचाऱ्यानासुद्धा हे आदेश योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात यावेत.

६. संबंधित विभागीय प्रमुखांनी सदरहू आदेश, सर्व संबंधित संस्थांच्या व्यवस्थापनांच्या निर्दर्शनास आणून घावेत आणि कर्मचाऱ्याना नियमानुसार स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता दिला जाईल याची खात्री करून घ्यावी. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या सहायक अनुदान नियमानुसार या भत्त्यांसाठी सहायक अनुज्ञेय होईल असे त्यांनी व्यवस्थापनांना कळवावे.

७. शासन असाही आदेश देत आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानाही, हे आदेश लागू करण्यात यावेत.
(शा.म.मु.) एच १४९३-(१८,०००-१०-५३)

८. सदर आदेश दिनांक ९ ऑगस्ट १९९३ पासून अंमलात आले असे समजण्यात यावे. तसेच पुनर्वर्गीकरणामुळे स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता या भत्त्यावरील खर्चात वाढ होत असल्यास सर्व विभाग प्रमुख, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषि व कृषितर विद्यापीठांचे कुलसंचिव यांनी या कारणास्तव होणारा अतिरिक्त खर्च मंजूर अनुदानातून भागवावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

कांता बाधमारे, शासनाच्या उप संचिव

प्रती,

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता). महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता). महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-३ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-४ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई

राज्यपालांचे संचिव.

मुख्य मंत्रालयांचे संचिव.

सर्व मंत्री आणि गज्यमंत्री यांचे स्वीक भवाणक.

मंत्रालयीन सर्व विभाग.

सर्व विभागीय आयुक्त.

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.

*प्रबंधक, उच्च न्यायालय (अर्पाल शाखा), मुंबई.

*संचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

*संचिव, महाराष्ट्र विधानसंसद उपसंचिवालय, मुंबई.

*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

*सहसंचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट, ऑफ लोकल सेल्फ-गवर्नमेंट, मुंबई.

शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).

ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).

नगरविकास विभाग, युडी-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).

कृषि व सहकार विभाग (२० प्रती).

आदिवासी विकास विभाग (२० प्रती).

संचालक, लेखा व कोषागार, मुंबई.

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिंशेब, मुंबई/पुणे/नागपूर/

औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिंशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, गहुरी, जिल्हा अहमदनगर.

जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, निधी हिंशेब, दापोली, जिल्हा रत्नगिरी.

जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित अधिकारी.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).

उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).

कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५० प्रती).

संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती).

संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, द्वारा-तंत्र शिक्षण संचालक, मुंबई.

(२५० प्रती)

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).

सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).

सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी.

आयुक्त, महानगरपालिका, नागपूर.

प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे

(पुणे/कोलाहापूर/सोलापूर या महानगरपालिकांची शिक्षण मंडळे यांसह).

मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका.

कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवलाली/अहमदनगर.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

संचालक, आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती).

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती).

संचालक, आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.

सर्व विभागातील समाजकल्याण अधिकारी.

अपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर.

सर्व समाज कल्याण अधिकारी, वर्ग-१.

सर्व आदिवासी कल्याण अधिकारी.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्प.

कुलसंचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, गहुरी, जिल्हा अहमदनगर.

कुलसंचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.

कुलसंचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला.

कुलसंचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नगिरी.

कुलसंचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.

कुलसंचिव, पुणे विद्यापीठ, पुणे.

कुलसंचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर.

कुलसंचिव, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

कुलसंचिव, शिवाजी विद्यापीठ, कोलाहापूर.

कुलसंचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती.

कुलसंचिव, श्रीमती नाथेश्वार्ड दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.

अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे.

शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग).

सर्व कन्याशाळा निरीक्षिका.

सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग).

शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका.

संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.

सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन.

वित विभागातील सर्व कार्यासने.

निवड फाईल, वित विभाग-सेवा ५.

ग्रासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक घभाभ. १०९३/७६/सेवा-५

दिनांक २ सप्टेम्बर १९९३ चे सहपत्र

जोडपत्र—१ अ

स्थानिक पूरक भला देण्यासाठी वर्ग “अ”, “ब-१” व “ब-२” शहरे व त्यांच्या नागरी समूह घटक सेप्रांती यादी

१९९३ च्या लोकसंख्येच्या आधारे शहरांचे वर्गीकरण (१)	शहरांची/नागरी समूह घटकांची नावे (२)	नागरी समूह घटक व त्यात येणारे क्षेत्र (३)
“अ” (७६ लाखांवरील)	मुंबई (ना.स.)	<ul style="list-style-type: none"> .. (१) अंबरनाथ (एम) (२) बृहम्बुर्ड (महानगरपालिका) (३) कल्याण (महानगरपालिका) (४) मीरा-भाईदर (एम) (५) नवी मुंबई (ठाणे) (महानगरपालिका) (६) ठाणे (महानगरपालिका) (७) उल्हासनगर (एम)
	नागपूर (ना.म.)	<ul style="list-style-type: none"> .. (१) डिंगडोळ (सी.टी.) (२) नागपूर (महानगरपालिका) (३) वाडी (सी.टी.)
	पुण (ना.स.)	<ul style="list-style-type: none"> .. (१) बोपखेल (सी.टी.) (२) देहू (सी.टी.) (३) देहूरोड (छावणी) (४) धनकवडी (सी.टी.) (५) हडपसर (सी.टी.) (६) कालास (सी.टी.) (७) किंवळे (सी.टी.) (८) खडकवासला (सी.टी.) (९) खडकी (छावणी) (१०) खराडी (सी.टी.) (११) लोहगाव (सी.टी.) (१२) पिंपरी-चिंचवड (महानगरपालिका) (१३) पुणे (महानगरपालिका) (१४) पुणे (छावणी) (१५) शिवने (सी.टी.) (१६) वडगाव बुदुक (सी.टी.) (१७) वडगाव शेरी (सी.टी.) (१८) वारजे (सी.टी.)
“ब-१” (८ लाखांपेक्षा अधिक परतु ९६ लाखांपेक्षा कर्मी)
“ब-२” (४ लाखांपेक्षा अधिक परतु ८ लाखांपेक्षा कर्मी)	अमरावती ओरंगाबाद (ना.स.)	<ul style="list-style-type: none"> .. अमरावती (महानगरपालिका) (१) औरंगाबाद (महानगरपालिका) (२) औरंगाबाद (छावणी)
	कोल्हापूर (ना.स.)	<ul style="list-style-type: none"> .. (१) गांधी नगर (सी.टी.) (२) कोल्हापूर (महानगरपालिका)
	नाशिक (ना.स.)	<ul style="list-style-type: none"> .. (१) एकलहरे (सी.टी.) (२) भगूर (एम) (३) देवळाली (छावणी) (४) नाशिक (महानगरपालिका)

जोडपत्र १-अ—चालू

१९९९ च्या लोकसंघेच्या आधारे शहरांचे वर्गीकरण (१)	शहरांची/नागरी समूह घटकांची नावे (२)	नागरी समूह घटक व त्यात येणारे क्षेत्र (३)
"ब-२" (४ लाखांपेक्षा अधिक परंतु ८ लाखांपेक्षा कमी)---चालू	सोलापूर (ना.स.)	(१) माजरेचाडी (ओ.जी.) (२) नेहसु नगर (ओ.जी.) (३) सोलापूर (महानगरपालिका) (४) सोलापूर (ग्रामीण) (ओ.जी.)

ना.स.—नागरी समूह.
ओ.जी.—आऊट ग्रोथ.
सी.टी.—सेन्सस टाऊन.
एम—नगरपालिका.

शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक घटाभ, १०९३/७६/संचा-५

दिनांक २ सप्टेंबर १९९३ चे सहपत्र

जोडपत्र-१

घरभाडे भत्ता देण्यासाठी बग “अ”, “ब-१”, “ब-२”, “क” आणि जिल्हा मुख्यालये व त्यांच्या नागरी समूह घटक क्षेत्रांची यादी

१९९३ च्या लोकसंख्येच्या आधारे
शहरांचे वर्गीकरण

(१)

शहरांची/नागरी
समूह घटकांची नावे

(२)

नागरी समूह घटक व त्यात येणारे क्षेत्र
(३)

“अ” (७६ लाखांवरील)

मुंबई (ना.स.)

- (१) अंबरनाथ (एम)
- (२) बृहन्मुंबई (महानगरपालिका)
- (३) कल्याण (महानगरपालिका)
- (४) मीरा-भाईदर (एम)
- (५) नवी मुंबई (ठाणे) (महानगरपालिका)
- (६) ठाणे (महानगरपालिका)
- (७) उल्हासनगर (एम)
- (८) डिगळोह (सी.टी.)
- (९) नागपूर (महानगरपालिका)
- (१०) वाढी (सी.टी.)
- (११) बोपखेल (सी.टी.)
- (१२) देहू (सी.टी.)
- (१३) देहरोड (छावणी)
- (१४) धनकवडी (सी.टी.)
- (१५) हडपसर (सी.टी.)
- (१६) कालास (सी.टी.)
- (१७) किवळे (सी.टी.)
- (१८) खडकवासला (सी.टी.)
- (१९) खडकी (छावणी)
- (२०) खराडी (सी.टी.)
- (२१) लोहगाव (सी.टी.)
- (२२) पिंपरी-चिंचवड (महानगरपालिका)
- (२३) पुणे (महानगरपालिका)
- (२४) पुणे (छावणी)
- (२५) शिवाने (सी.टी.)
- (२६) वडगाव बुदुक (सी.टी.)
- (२७) वडगाव शेरी (सी.टी.)
- (२८) वारजे (सी.टी.)

“ब-१” (८ लाखांपक्षा अधिक परंतु
१६ लाखांपक्षा कर्मी)

“ब-२” (४ लाखांपक्षा अधिक परंतु
८ लाखांपक्षा कर्मी)

अभगवती

औरंगाबाद (ना.स.)

कोल्हापुर (ना.स.)

नाशिक (ना.स.)

- अभगवती (महानगरपालिका)
- (१) औरंगाबाद (महानगरपालिका)
- (२) औरंगाबाद (छावणी)
- (३) गांधी नगर (सी.टी.)
- (४) कोल्हापुर (महानगरपालिका)
- (५) एकलहारे (सी.टी.)
- (६) भगूर (एम)
- (७) देवळाली (छावणी)
- (८) नाशिक (महानगरपालिका)

जोडपत्र—१ व—चालू

१९९९ च्या लोकसंख्येच्या आधारे शहरांचे वर्गीकरण (३)	शहरांची/नागरी समूह घटकांची नावे (२)	नागरी समूह घटक व त्यात येणारे क्षेत्र (३)
“ब-२” (४ लाखांपेक्षा अधिक परत ८ लाखांपेक्षा कर्मा)---चालू	गोलापूर (ना.स.)	(१) माजरेवाडी (ओ.जी.) (२) नेहरू नगर (ओ.जी.) (३) सोलापूर (महानगरपालिका) (४) सोलापूर (ग्रामीण ओ.जी.)
जिल्हा मुख्यालय	अकोला, बीड, बुलढाणा, भंडारा, चंदपूर, धुळे, गडचिरोली, जालना, जळगाव, लातूर, परभणी, रत्नगिरी, रायगड (अलिबाग), सातारा, सिंधुदुर्ग (कुडाळ), वर्धा, उस्मानाबाद.	
	भासमदनगर (ना.स.)	(१) अहमदनगर (एम) (२) अहमदनगर (छावणी)
	नांदेड (ना.स.)	(१) नांदेड (एम) (२) वाघला (एम)
	मांगली (ना.स.)	(१) कुपवाड (ओ.जी.) (२) माधवनगर (सी.टी.) (३) सांगली (महानगरपालिका) (४) मिरज (एम) (५) वानलेसवडी (ओ.जी.)
“क” (५० हजारांपेक्षा अधिक परत ५ लाखांपेक्षा कर्मा)	यवतमाळ (ना.स.)	(१) उमरसरा (सी.टी.) (२) यवतमाळ (एम)
	भचलपूर, अकोट, अमळनेर, अंबेजोगाई, वार्षी, चाळीसगाव, गोंदिया, हिंगणघाट, हिंगोली, कळाड, खालगाव, मनमाड, मलकापूर, मालेगाव, नंदुरबार, नालासोपारा, पनवेल, परळी, पुसद, पंढरपूर, उदगार, विरार.	
	बल्लारपूर (ना.स.)	(१) बल्लारपूर (एम) (२) विसापूर (सी.टी.)
	भिंवडी (ना.स.)	(१) भिंवडी (एम) (२) खोनी (सी.टी.)
	भुसावळ (ना.स.)	(१) भुसावळ (एम) (२) कळारी (सी.टी.)
	इचलकरंजी (ना.स.)	(१) इचलकरंजी (एम) (२) कबनुर (सी.टी.)
	कामठी (ना.स.)	(१) कामठी (एम) (२) कामठी (छावणी) (३) कळान पिंपरी (सी.टी.) (४) कान्दी (सी.टी.) (५) टेकाड (सी.टी.)

जोडपन १३-समाप्त

१९९९ च्या लोकसंख्यांच्या आधारे
शहरांचे वर्गीकरण
(१)

शहरांची/नागरी
समूह घटकांची नावे
(२)

नागरी समूह घटक व त्यात येणारे क्षेत्र
(३)

"क" (५० हजारपेक्षा अधिक परतु

४ लाखांपेक्षा कमी)- थाळू

श्रागमपूर (ना.स.)

(१) श्रीरामपूर (एम)

(२) श्रीरामपूर (ग्रामीण) (सी.टी.)

ना.स.-नागरी समूह.
ओ.जी.-आऊट ग्रीथ.
सी.टी.-सेन्सस टाऊन.
एम-नगरपालिका.